

August 24, 2024

BSE Limited

Phiroze Jeejeebjoy Towers Dalal Street Mumbai 400 001

Scrip Code: 543489

National Stock Exchange of India Limited

Exchange Plaza, C-1, Block G, Bandra Kurla Complex, Bandra (East) Mumbai – 400 051

Trading Symbol: GATEWAY

Subject: Submission of Copy of Newspaper Publication

Dear Sir/ Madam,

In pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and other applicable provisions, if any Please find enclosed herewith copies of the Newspaper Advertisements published in the Financial Express (English newspaper) and Sakal (Marathi newspaper) on Saturday i.e. August 24, 2024.

Kindly take the information on record.

Thanking You, Yours faithfully,

For Gateway Distriparks Limited

Divyang Jain Company Secretary & Compliance Officer

Encl. as above

FINANCIAL EXPRESS

FIRST CAPITAL INDIA LIMITED

Regd. Office: 11th Floor, Narain Manzil, 23, Barakhamba Road, New Delhi - 110001 Phone No. 011-43621200 CIN; U74899DL1994PLC057651 E-mail id: nghai@dalmiaholdings.com

30™ ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING (VC)/OTHER AUDIO VISUAL MEANS (OAVM)

Notice is hereby given that the 30° Annual General Meeting (AGM) of members of First

Capital India Limited ("the Company") is scheduled to be held on Monday, September 30, 2024, at 3.00 P.M. IST through Video Conference ("VC")/Other Audio Visual Means ("OAVM") facility in compliance with applicable provisions of the Companies Act, 2013 and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and circulars issued thereunder, to transact the business items as set out in the Notice of AGM which shall inter-alia contain the instructions for joining AGM through VC/OAVM. Members holding shares in physical form and who have not registered their email ids are requested to furnish their email addresses and mobile numbers with the Company's Registrar and Share Transfer Agent (Link Intime India Private Limited) in order to receive a copy of AGM Notice, Annual Report and login details for remote voting/e voting through e-mail and those holding share(s) in dematerialized form are requested to contact their respective Depository Participant ("DP") for the aforesaid purpose and follow the process advised by DP.

Members will have an opportunity to cast their vote remotely, on the business items as set forth in the notice of AGM, through remote e-voting/e-voting at AGM. The manner of casting vote through remote e-voting/e-voting system including those by physical shareholders or by shareholders who have not registered their email ids, shall be provided in the notice of AGM. Copy of the AGM notice along with Annual Report for the financial year 2023-24 and login details for such voting, will be sent to all the members whose email addresses are registered with the Company/DP in due course. In case of any queries. Members are requested to write to the RTA at delhi@linkintime.co.in or to the Company at nghai@dalmiaholdings.com.

For First Capital India Limited

Naresh Kumar Ghai

Director

The aforesaid 30" AGM Notice along with Annual Report will be available on the website of National Securities Depository Limited (NSDL) at https://www.evoting.nsdl.com.

Place: New Delhi Dated: 23.08.2024

CORDS Cords Cable Industries Limited Registered Office: 94,1st Floor, Shambhu Dayal Bagh Marg,

Near Okhla Industrial Area Phase-III, Old Ishwar Nagar, New Delhi-110020 Tel: 011-40551200 * Fax: 011-20887232 * E-mail: ccil@cordscable.com website: www.cordscable.com * CIN: L74999DL1991PLC046092

NOTICE TO THE SHAREHOLDERS OF 33" ANNUAL GENERAL MEETING OF THE COMPANY TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING/OTHER AUDIO-VISUAL MEANS

Notice is hereby given that the 33rd Annual General Meeting ("AGM") of Cords Cable Industries Limited ("CORDS"/ "Company") will be held on Monday, September 23, 2024 a 03:00 P.M. through Video Conferencing ("VC") / Other Audio-Visual Means ("OAVM") provided by Link Intime India Private Limited to transact the businesses as set out in the notice of AGM. Ministry of Corporate Affairs (MCA) vide circular Nos. 20/2020 dated May 5, 2020 read together with MCA General Circular No. 14 & 17/2020 dated April 8, 2020 and April 13, 2020 respectively and subsequent circulars issued in this regard the latest being General Circular 09/2023 dated September 25, 2023 ("MCA Circulars"), permitted the holding of AGM through VC/OAVM, without the physical presence of the Members at a

The AGM of the Company will be held through VC/OAVM in compliance with the MCA Circulars and the relevant provisions of the Companies Act, 2013 ("Act) and the Rules made thereunder and the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations"). The Deemed Venue for the 33° AGM shall be the Registered Office of the Company. In compliance with the aforesaid circular read with SEBI Master Circular No.

SEBI/HO/CFD/PoD2/CIR/P/2023/120 dated July 11, 2023, Circular No SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2023/167 dated October 07, 2023, the Annual Repor including the financial statements for the financial year ended March 31, 2024 along with Notice of the 33" AGM will be sent only to those members, whose e-mail addresses are registered with the Company / Registrar and Share Transfer Agent or with the respective Depository Participants. The requirement of sending physical copies of the Annual Report has been dispensed with vide above-mentioned MCA circulars and SEBI circulars. However, the physical copies of the Notice of the 33" AGM along with Annual Report for the FY 2023-24 shall be sent to those Members, who request the same at csco@cordscable.com mentioning their Folio No. / DP ID and Client ID. Members may note that the Annual Report for the F Y 2023-24 including Notice of AGM wil

be made available on the Company's website www.cordscable.com and on the website of Company's Registrar and Transfer Agent, M/s Link Intime India Pvt. Ltd. a http://instavote.linkintime.co.in and shall also be disseminated on the stock exchanges i.e National Stock Exchange of India Limited and BSE Limited at www.nseindia.com and www.bseindia.com, respectively.

Voting information:

Members can attend and participate in the AGM through the VC/OAVM facility ONLY remote e-voting facility ("remote e-Voting") is provided to the shareholders to cast the votes on the resolutions as set out in the AGM Notice. Shareholders have the option t either cast their vote using the remote e-voting facility prior to the AGM or e-voting during the AGM.

The manner of voting remotely for shareholders holding shares in dematerialized mode physical mode and for shareholders who have not registered their e-mail addresses will be provided in the notice of the shareholders. Members participating through VC/OAVM sha be counted for reckoning the quorum under section 103 of the Act.

In case shareholders/ members have any queries regarding login/ e-voting, they may sent an e-mail to instameet@linkintime.co.in or contact on: - Tel: 022-49186175. Manner of registering/updating Email address and updation of Bank Account:

Shareholders who wish to register their email address and/or update bank account

mandate for receipt of dividend are requested to follow the below instructions:

 For shares held in electronic form: Register/update the details in your demat account as per the process advised by the DP and

For shares held in physical form: Register/update the details in the prescribed Forn ISR-1 along with the supporting documents with Registrar and Transfer Agent of the Company i.e. Link Intime India Private Limited. Pursuant to the SEBI Master Circular no SEBI/HO/MIRSD/POD-1/P/CIR/2024/37 dated May 07, 2024 issued to the Registrar & Transfer Agents and SEBI Circular no. SEBI/HO/MIRSD/POD-1/P/CIR/2023/181 dated November 17, 2023, the Company has sent letters to the shareholders holding share in physical form to furnish the KYC details which are not registered in their respective

Further, the shareholders can also access the relevant forms on the Company's websit http://cordscable.com/cordscable/media/Downloads/ISR%201.pdf and on the website of the RTA at https://liiplweb.linkintime.co.in/KYC-downloads.html

Payment of Dividend:

Shareholders may note that the Board of Directors of the Company at their meeting held on May 24, 2024, have recommended payment of final dividend of Rs. 1/- per equity share or face value of Rs. 10/-each for the financial year ended March 31, 2024, subject to approva of the shareholders at the ensuing AGM. The final dividend, if approved by the shareholders will be paid within 30 days, electronically through various online transfer mode to the shareholders whose names appear in the Register of Members or Register of Beneficia Owners, as the case may be, as on the record date, i.e., Monday, September 16, 2024. To avoid delay in the receiving dividend, shareholders are requested to update their KYC with their depositories (where shares are in dematerialized form) and with the Company's RTA (where shares are in physical mode) to received dividend directly into their bank account or payable date. In case of non-availability of the bank details of any Member, the Compan shall dispatch the demand draft to such Members.

As the Members are aware, as per the Income Tax Act, 1961 ("IT Act"), as amended by the Finance Act, 2020, dividends paid or distributed by the Company after April 01, 2020, shall be taxable in the hands of the Members and the Company shall be required to deduct th Tax at Source (TDS) at the prescribed rates from the Dividend. The TDS rates would vary depending on the residential status of the Members and the documents submitted by them within the time and accepted by the Company.

In this regard, the Company, vide its e-mail communication dated July 10, 2024, t all the Members, having their email ID's registered with the Company/ Registra and Share Transfer Agents / Depositories, has explained the process of withholding tax from dividends paid to the shareholders at prescribed rates along with the necessary annexures. This communication is also available on the website of the Company at http://cordscable.com/cordscable/Reg%2030(LODR)/24 25/ShareholdersCommunication.pdf

The notice of 33" AGM will be sent to the shareholders in accordance with the applicable law on their registered email address in due course.

The above information is being issued for information and benefits of shareholders of the Company and is in compliance with the applicable MCA and SEBI Circular(s).

The shareholders may contact the Company's Registrar and Share Transfer agent at:

Link Intime India Pvt. Limited (RTA) Noble Heights, 1st Floor, Plot No. NH 2,

LSC, C-1 Block Near Savitri Market,

Janakpuri, New Delhi-110058.

Tel. No. +91-011-49411000

Fax No +91-011-41410591

Email: delhi@linkintime.co.in Website: www.linkintime.co.in

For Cords Cable Industries Limited Garima Pant

Place: New Delhi Date: August 23, 2024 Company Secretary

Notice of loss of share certificates

NOTICE is hereby given that the following share certificate(s) issued by the company are stated to have been lost or misplaced or stolen and the registered holders / the legal heirs of the registered holders thereof have applied to the company for issue of duplicate share certificate(s)

Folio no.	Share cert. nos.	No. of shares	Distinctive nos.	Name of registered holder
K4850	2969 14828	500 500	2897961-2898460 238894305-238894804	KHORSHED SOLI DABOO KARL SOLI DABOO JEROO SOLI DABOO

The public are hereby warned against purchasing or dealing in any way, with the above share certificates. Any person(s) who has/have any claim(s) in respect of the said share certificates should lodge such claim(s) with the company at its registered office at the address given above within 15 days of publication of this notice, after which no claim will be entertained and the company will proceed to issue duplicate share certificates.

For TVS Motor Company Limited KS Srinivasan Place: Chennal Company Secretary Date: 08.08.2024



Balmer Lawrie & Co. Ltd. (A Government of India Enterprise)

SBU: Industrial Packaging, 5, J N Heredia Marg, Ballard Estate, Mumbai – 400.001 Regd. Office: 21, N S Road, Kolkata – 700.001, CIN: L15492WB1924G0I004835

TENDER NOTICE

Online Bids are invited for sale of fixed assets & petty items not in use / not usable on 'As is Where is' basis from Industrial Packaging Plant - Sewree, Mumbai. Tender No. GEM/2024/0100PS2823 dated 23.08.2024 due on 12.09.2024 Any amendment / corrigendum, as and when required, will be uploaded only on the website of the company www.balmerlawrie.com & on Government e-Marketplace (GEM) through its portal https://forwardauction.gem.gov.in/ eprocure/home where this tender is floated, and interested vendors should regularly visit these websites for updation.

Contact Person - Chief Manager [SCM] Ph.: 022 66258209 /+91 9769015541; email:ingale.td@balmerlawrie.com

FORM A

PUBLIC ANNOUNCEMENT (Under Regulation 6 of the Insolvency and Bankruptcy Board of India (Insolvency Resolution Process for Corporate Persons) Regulations, 2016)

FOR THE ATTENTION OF THE CREDITORS OF

SPG MACROCOSM LIMITED					
	RELEVANT PARTICULARS				
1	Name of corporate debtor	SPG MACROCOSM LIMITED			
2	Date of incorporation of corporate debtor	08-03-1995			
3.	Authority under which corporate debtor is incorporated / registered	Registrar of Companies - Gwallor			
4.	Corporate Identity No. / Limited Liability Identification No. of corporate debtor	U67120MP1995PLC023447			
5.	Address of the registered office and principal office (if any) of corporate debtor	403, Anish Heritage, Flat No. 203, Indrapuri Colony, Bhawarkua, Indore, Madhya Pradesh - 452001. Address where books of account are kept - F-10, Prabha CHS Ltd, R. B. Menta Marg, Ghatkoper (East) Murnbai - 400077			
6.	Insolvency commencement date in respect of corporate debtor.	20-08-2024 (Order available on NCLT website on 22-08-2024)			
7.	Estimated date of closure of insolvency resolution process	16-02-2025			
8.	Name and registration number of the insolvency professional acting as interim resolution professional	Manish D. Shah. Registration No. IBBI/IPA-001/IP P00094/2017-18/10194			
9.	Address and e-mail of the interim resolution professional, as registered with the Board	A/502, Krishna Palace, Thakur Complex, Kandivali (East), Mumbai – 400101 mdshah0211@gmail.com			
10.	Address and e-mail to be used for correspondence with the interim resolution professional	A/502, Krishna Palace, Thakur Complex, Kandivali (East), Mumbai – 400101 cirp.spgmacro@gmail.com			
11.	Last date for submission of claims	05-09-2024 (14 days from the date of availability of Order)			
12.	Classes of creditors, if any, under clause (b) of sub-section (6A) of section 21,	None, as per information available			

are available at: Notice is hereby given that the National Company Law Tribunal, Indore Bench has ordered the commencement of a corporate insolvency resolution process of SPG Macrocosm Limited vide order no. CP(IB)/23/MP/2023 with IA/341/MP/2024 on 20-08-2024 The creditors of SPG Macrocosm Limited are hereby called upon to submit their claims with proof on or before 05-09-2024 to the interim resolution professional at the address mentioned against entry No. 10.

(b) Details of authorized representatives Physical Address; Not Applicable

Not Applicable

Web link www.libbi.gov.in

ascertained by the interim resolution

Representative of creditors in a class

Date and Place: 24-08-2024, Mumbai

13. Names of Insolvency Professionals

identified to act as Authorised

(Three names for each class)

14. (a) Relevant Forms and

professional

The financial creditors shall submit their claims with proof by electronic means only. All other creditors may submit the claims with proof in person, by post or by electronic means, Submission of false or misleading proofs of claim shall attract penalties. Name and Signature of Interim Resolution Professional: Manish D. Shah

> WAAREE RTL Execution with Pace & Comfort

Waaree Renewable Technologies Limited [CIN: L93000MH1999PLC120470]

Registered office: 504, Western Edge-1, Off Western Express Highway Borivali (E) Mumbai- 400066 Tel: 022 6644 4444; Email: info@waareertl.com; Website: www.waareertl.com

NOTICE OF 25" ANNUAL GENERAL MEETING, BOOK CLOSURE AND E-VOTING INFORMATION Notice is hereby given that the 25th Annual General Meeting (AGM) of the Members will be held on

Monday, September 16, 2024 at 11.00 a.m. through Video Conferencing ("VC")/ Other Audio-Visual Means ("OAVM") to transact the business, as set out in the Notice convening the AGM in accordance with various MCA and SEBI Circulars. Members will be able to attend and participate in the AGM through VC/ OAVM facility only. The AGM will be convened in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013

("Act") and the Rules framed thereunder, Securities and Exchange Board of India ("SEBI") (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations") read with General Circular numbers 14/2020, 17/2020, 20/2020, 10/2022 and 09/2023 dated April 08, 2020, April 13, 2020, May 5, 2020, December 28, 2022 and September 25 2023 respectively issued by the Ministry of Corporate Affairs (Collectively referred to as 'MCA Circulars'), without the presence of the Members at the common venue In compliance with the above MCA circulars and the SEBI Circular No. SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/ 2023/4 dated January 05, 2023 and Circular No. SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2023/167 dated October 7, 2023, The Notice of the AGM along with the Annual Report for the financial year 2023-

Company whose email addresses are registered with the Company/ Depository Participant(s)/RTA as on August 16, 2024. The Notice of AGM along with the Annual Report for the financial year 2023-2024 is also available on the Company's website at www.waareertl.com and on the website of the BSE Limited at www.bseindia.com The documents referred to in the Notice of the AGM are available for inspection at the registered office

2024 has been sent on August 23, 2024, only through electronic mode, to those Members of the

of the company by the Members from the date of circulation of the Notice of AGM up to the date of AGM and will also be available for inspection during the AGM. Members seeking to inspect such documents can send an email to info@waareertl.com

MANNER OF REGISTRATION OF EMAIL ADDRESSES

Members who have not yet registered their email addresses and phone number are requested to follow the process mentioned below:

- a. Members holding shares in physical mode are requested to update their email addresses and phone number by writing to the Registrar & Share Transfer Agent (RTA)/Company at support@purvashare.com and info@waareertl.com respectively, along with the copy of the signed request letter mentioning the name, folio no., address of the Member, self-attested copy of the PAN card and self-attested copy of any document (e.g.: Driving License, Bank Statement, Election Identity Card. Passport, Aadhar Card) in support of the address of the Member.
- Members holding shares in dematerialized mode are requested to register/update their email addresses and phone number with the relevant Depository Participants. BOOK CLOSURE

Notice is further given pursuant to Section 91 of the Act read with Rules made thereunder and Listing Regulations that the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain

Dated: August 24, 2024

Place: Mumbai

closed from Tuesday, September 10, 2024 to Monday, September 16, 2024 (both days inclusive) for the purpose of Annual General Meeting. In compliance with the provisions of Section 106 of the Act read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, Secretarial Standards on General Meetings (SS-2)

issued by the Institute of Company Secretaries of India and Regulation 44 of the Listing Regulations, Members have been provided with the facility to cast their votes on all resolutions set forth in the Notice of the AGM using an electronic voting system (remote e-Voting). The Company has engaged the services of CDSL for providing facility for remote e-Voting, participation in the AGM through VC/DAVM and voting at the AGM. The voting rights of Members shall be in proportion to the equity shares held. by them in the paid-up equity share capital of the Company as on Monday. September 09, 2024

The manner of remote e-Voting and voting at the AGM by the Members holding shares in the dematerialized mode, physical mode and for Members who have not registered their email addresses

The remote e-Voting commences on Friday, September 13, 2024 at 9.00 a.m. (IST) and ends on Sunday, September 15, 2024 at 5.00 p.m. (IST), Members may cast their votes electronically during this period. The remote e-Voting shall be disabled by CDSL thereafter. Those Members, who shall be present in the AGM through VC/ OAVM facility and had not cast their votes on the resolutions through remote e-Voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through e-Voting

The Members who have cast their votes by remote e-Voting prior to the AGM may also attend/ participate in the AGM through VC/ OAVM but shall not be entitled to cast their votes again. Any person who becomes a Member of the Company after dispatch of Notice of the AGM and holding

shares as on the cut-off date i.e. Monday, September 09, 2024 may obtain the User ID and password by sending a request to helpdesk evoling@cdslindia.com or support@purvashare.com. However, if the Member is already registered with CDSL for e-Voting then he can use the existing user ID and Password for casting the vote through e-Voting. In case of any queries/grievances relating to remote e-Voting or e-Voting at the AGM, please refer to

email to helpdesk.evoting@cdslindia.com or toll free no. 1800 21 09911 By Order of the Board of Directors of For Waaree Renewable Technologies Limited

Heema Shah Company Secretary & Compliance Officer Email id: info@waareertl.com

PUBLIC NOTICE TO WHOMSOEVER IT MAY CONCERN

This is to inform the General Public that following share certificates of The Baroda Rayon Corporation Limited having its registered office at P O Baroda Rayon, Udhana, Surat - 394220 Gujarat registered in the name of the following shareholder/s have been lost by them.

Name of the Shareholders	100000000000000000000000000000000000000	Certificate No.	Distinction	No. of	
			To	From	shares
S P Gaekwad E I Kasim M S Rana	S13264	57432	49416940	49420141	3202

The public are hereby cautioned against purchasing or dealing in any way with the above referred share certificates.

Any person who has any claim in respect of the said share certificates should lodge such complain with the company or its Registrar and Transfer Agent, Link Intime India Private Limited, C-101, 247 Park, LBS Marg, Vikhroli (W) Mumbai – 400083 (T) 02249186270 within 15 days of Publication of this notice after which no claim will be entertained and the company shall proceed to issue Duplicate Share Certificate/s.

Place - Mumbai Date - 23.08.2024

Sd/- Sangramsinh P Gaekwad Jt. Holder 2 - Morten Shamsherjung Bahadur Rana (Name of legal claimants)

Note - Name as per company record is SP Gaekwad which is short name of Sangramsinh P Gaekwad. Kindly note that S P Gaekwad and SangramsinhP Gaekwad are same person.

Jt. Holder 1 - Name as per company record is E I Kasim which is short name of Esuf Ibrahim Kasim. Kindly note that E I Kasim and Esuf Ibrahim Kasim were same person. Esuf Ibrahim Kasim is deceased.

Jt. Holder 2 - Name as per company record is M S Rana which is short name of Morten Shamsherjung Bahadur Rana. Kindly note that M S Rana and Morten Shamsherjung Bahadur Rana are same person.



CPS SHAPERS LIMITED (Formerly known as CPS Shapers Private Limited)

CIN: U18109MH2012PLC231749

Regd. Office: 201-204, 2nd Floor, Swamini Industrial Estate No.3, Opp. Varun Industries, Nanal Nagar, Waliv, Vasai East, Thane 401 208, Maharashtra, India. Tel: 0250 2451001/2, 3246049

Email: cs@dermawear.co.in | Website: www.cpsshapersltd.com NOTICE OF 12TH ANNUAL GENERAL MEETING. THROUGH VIDEO CONFERENCING (VC)


- Notice is hereby given that the 12" Annual General Meeting (AGM) of the Members of the Company will be held on Thursday, the 26° day of September, 2024 at 11;30 A.M. through Video Conferencing (VC)/ Other Audio Visuals means (OAVM) pursuant to applicable provisions of the Companies Act, 2013 read with latest Circular No. 09/2023 dated 25" September 2023. General circular No. 14/2020 dated 08" April 2020, General circular No. 17/2020 dated 13" April 2020, General Circular Nos. 20/2020 dated 5th May, 2020 respectively issued by Ministry of Corporate Affairs (MCA) and Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated 15" January, 2021. Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated 13" May, 2022, SEBI/HO/CRD/PoD-2/P/CIR/2023/4 dated 5th January, 2023 and latest circular no SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2023/167 dated 07th October, 2023 respectively issued by Securities and Exchange Board of India ("SEBI Circulars"), to transact the business as set out in the Notice convening the
- The Company has entered into an arrangement with Bigshare Services Private Limited for facilitating conduct of the AGM through VC/OAVM. Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended from time to time and Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the company is also providing the remote e-voting and e-voting facility through Bigshare Services Private Limited. Electronic copies of the Notice of the AGM and Annual Report of the Company for the
- financial year ended March 31, 2024, will be sent to all the Members whose email addresses are registered with the Companyl Depository Participant(s). Additionally, the Company will also dispatch physical copies to those Members who have not registered their email addresses or have specifically requested for hard copy reports at their registered postal address on a voluntary basis. The said documents will also be available on the Company's website i.e. www.cpsshapersltd.com, & Website of Stock exchange i.e. www.nseindia.com. Members can join and participate in the AGM through VC/OAVM means only. The instructions for joining the AGM and the procedure for remote e-voting or for casting vote
- through the e-voting system during the AGM, will be provided in the notice of the AGM which will be sent to the shareholders along with login credentials. Members participating through VC/OAVM means shall be counted for the purpose of reckoning quorum under Section 103 of the Companies Act, 2013. The details will also be made available on the website of the Members holding shares in Demat mode are requested to register/update their email
- Members holding shares in physical form and who have not registered their email addresses
- with the Company are requested to update their email addresses with the Company's Registrar and Share transfer Agent (RTA), Bigshare Services Private Limited at investor@bigshareonline.com, by sending scanned copy of the following documents:
- A signed request letter mentioning your name, folio number and complete address; Scanned copy of Share Certificate (front & back)
- Self-attested scanned copy of the PAN Card; and

addresses with the relevant Depository Participants.

Self-attested scanned copy of any document (such as AADHAR Card, Driving License, Election Identity Card, Passport) in support of the address of the Member as registered with the Company.

> For CPS Shapers Limited (Formerly known as CPS Shapers Private Limited) Yashika Sharma

Company Secretary & Compliance Officer Date: 23.08.2024 Membership No.: A70360 Place: Vasai



GATEWAY DISTRIPARKS LIMITED

Regd. Office: Sector 6, Dronagiri, Taluka Uran, Raigarh, Navi Mumbai, Maharashtra, India, 400707 CIN: L60231MH2005PLC344764 Ph: +91 22 2724 6500 Fax: +91 22 2724 6538

Email: investors@gatewaydistriparks.com; Website: www.gatewaydistriparks.com PUBLIC NOTICE - 19TH ANNUAL GENERAL MEETING

This is to inform that the 19th Annual General Meeting ('AGM'/Meeting') of the Members of Gateway Distriparks Limited ('the Company') for financial year 2023-24 will be held on Thursday, September 19, 2024 at 11:00 A.M. (IST) through Video Conference ("VC") / Other Audio-Visual Means ('OAVM') without physical presence of Members at a common venue, to transact the businesses as specified in the Notice convening the 19th AGM, in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and the Securities and Exchange Board of India ("SEBI" Listing Obligations and Disclosure Requirements) 2015, read with applicable circulars issued by

the Ministry of Corporate Affairs ("MCA") and SEBI from time to time. In compliance with the MCA and SEBI Circulars and other Regulations, electronic copies of the Notice of the 19th AGM and Annual Report shall be sent within prescribed timelines, to only those Members whose email addresses are registered with the Company / Registrars & Transfer Agen ('Registrar/RTA') / Depository Participants ('DPs'). As per the SEBI Circular, no physical copies of the Notice of the AGM and Annual Report for the financial Year 2023-24 shall be sent to any Shareholder unless the same is requested by the Shareholder(s). The AGM Notice and Annual Report shall alsobe made available on the website of the Company at www.gatewaydistriparks.com and also on the websites of the Stock Exchanges, BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com,

Members can participate and attend in the AGM ONLY through VC/OAVM facility, the details of which will be provided by the Company in the Notice of the AGM. Members attending the Meeting through VC/OAVM shall be counted for the purpose of reckoning the guorum under section 103 of

The instruction(s) for attending the meeting through VC/OAVM and the manner of participation in the remote e-voting or casting vote at the AGM through e-voting shall be provided in the Notice convening the AGM. Members who do not receive email or whose email addresses are not registered with the Company/Depository Participant(s) may generate login credentials by following instructions given in the Notes to Notice of the AGM, which shall be sent to you shortly. The manner of remote e-voting or e-voting during the AGM for members holding shares in dematerialized mode, physical mode and for members who have no registered their email addresses has been provided in the Notice convening the AGM. Instructions for attending the

Login method for Individual shareholders holding securities in physical form Individual Shareholders of the company, holding shares in physical form / Non-Individual Shareholders holding securities in demat mode as on the cut-off date for e-voting may register for e-Voting facility of Link Intime as under: Open the internet browser and launch the URL: https://instavote.linkintime.co.in

Click on "Sign Up" under 'SHARE HOLDER' tab and register with your following details: -A. User ID: Shareholders holding shares in physical form shall provide Event No + Folio Number registered with the Company. Shareholders holding shares in NSDL demat account shall provide 8 Character DP ID followed by 8 Digit Client ID; Shareholders holding shares in CDSL demat account shall provide 16 Digit Beneficiary ID

B. PAN; Enter your 10-digit Permanent Account Number (PAN) (Shareholders who have not

updated their PAN with the Depository Participant (DP)/ Company shall use the sequence

number provided to you, if applicable C. DOB/DOI: Enter the Date of Birth (DOB) / Date of Incorporation (DOI) (As recorded with your DP / Company - in DD/MM/YYYY format)

AGM through VC/ OAVM are also provided the Notice of AGM.

D. Bank Account Number: Enter your Bank Account Number (last four digits), as recorded with "Shareholders holding shares in physical form but have not recorded 'C' and 'D', shall provide

their Folio number in 'D' above "Shareholders holding shares in NSDL form, shall provide 'D' above Set the password of your choice (The password should contain minimum 8 characters, at leas one special Character (@I#\$&*), at least one numeral, at least one alphabet and at least one

 Click "confirm" (Your password is now generated). 3. Click on 'Login' under 'SHARE HOLDER' tab.

 Enter your User ID, Password and Image Verification (CAPTCHA) Code and click on 'Submit'. MANNER OF REGISTERING / UPDATING EMAIL ADDRESSES

Members holding shares in demat form can get their Ernail ID registered by contacting their

Members holding share(s) in physical form by registering email address with Link In time. Click on the Frequently Asked Questions (FAQs) and e-Voting user manual for Members available at the Link https://liiphweb.linkintime.co.in/EmailReg/Email_Register.html and follow the process as www.evotingindia.com, under help section or contact Mr. Rakesh Dalvi, Manager, (CDSL) or send an guided therein. The members are requested to provide details such as name, DP ID, Client ID/ PAN, Mobile No. and Email ID.

> respective Depository Participant. In case of any query, a members may send email to Link Intime at mt. helpdesk@linkintime.co.in from their registered email ID. For Gateway Distriparks Limited

Place: New Delhi Date: 24.08.2024 Divyang Jain Company Secretary

Public Notice

TO WHOMSOEVER IT MAY CONCERN

This is to inform the General Public that following share certificate of (name of Company) ICICI Bank Limited having it's Registered Office at: - ICICI Bank Tower, Near Chakli Circle, Old Padra Road. Vadodara, Gujarat, 390007. Registered in the name of the: -. Nisreen Abeezar Faizullabhoy & Abeezar Ebrahim Faizullabhoy

Following Shareholder/s have been lost by them.

,	Name of the Shareholder/s	Folio No.	Certificate No.	Distinctive Number/s	Total Number of Shares & Face Value
ě,	Nisreen Abeezar Faizullabhoy Abeezar Ebrahim Faizullabhoy	1001255	1154 900990	770001 - 770500 5829910341 - 5829910390	550 Equity Shares in 2/- Paid Up

Any person who has any claim in respect of the said share certificate's should lodge such claim with the Company or its Registrar and Transfer Agents KFin Technologies Ltd, Selenium Building, Tower-B, Plot no. 31 & 32, Financial District, Nanakramguda, Serlingampally, Hyderabad, Telangana, 500032 within 15 days of publication of this notice after which no claim will be entertained and the Compan

shall proceed to issue Duplicate Share Certificate/s, Place: Mumbai Nisreen Abeezar Faizullabhoy Jtly with Abeezar Ebrahim Faizullabhoy Date: 24.08.2024 Name of Shareholder

Landmark Property Development Company Limited Registered Office: 11th Floor, Narain Manzil, 23, Barakhamba Road, New Delhi- 110001 CIN: L13100DL1976PLC188942 T. No. 91 11 43621200, Fax No. 91 11 41501333 Email: info@landmarkproperty.in Web Site: www.landmarkproperty.in

Notice is hereby given that the 48th Annual General Meeting (AGM) of members of Landmark Property Development Company Limited ("the Company") is scheduled to be held on Monday September 30, 2024, at 11,30 A.M. IST through Video Conference ("VC")/Other Audio Visua Means ("OAVM") facility in compliance with applicable provisions of the Companies Act, 2013 and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and circulars issued thereunder, to transact the business items as set out in the Notice of AGM which shall inter-alia contain the instructions for joining AGM through VC/OAVM.

48TH ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING

As per aforesaid circulars, the Notice of AGM along with Annual Report for the financial year 2023-24, and login details for e-voting, will be sent to all the members whose email addresses are registered with the Company/DP in due course.

Manner of registration of e-mail address

Manner of casting vote(s)

Place: New Delhi

Date: 23.08.2024

🛕 इलाहाबाद

share certificates:

Members holding shares in physical form and who have not registered their email ids, are requested to furnish their email addresses and mobile numbers with the Company's Registrar and Share Transfer Agent (C B Management Services Private Limited) in order to receive a copy of AGM Notice, Annual Report and login details for remote voting/e-voting through e-mail and those holding share(s) in dematerialized form are requested to contact their respective Depository Participant ("DP") for the aforesaid purpose and follow the process advised by DP.

Members will have an opportunity to cast their vote remotely, on the business items as set forth in the notice of AGM, through remote e-voting/e-voting at AGM. The manner of casting vote through remote e-voting/e-voting system including those by physical shareholders or by shareholders who have not registered their email ids, shall be provided in the notice of AGM The aforesaid notice of 48th AGM along with Annual Report will be made available on the website of the Company i.e. at www.landmarkproperty.in and on the website of stock exchanges viz. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively. The above information is also available on the said websites

For Landmark Property Development Company Limited

Ankit Bhatia

24.11.2023

Company Secretary

Indian Bank इंडियन बैंक

ALLAHABAD KHOPAT THANE BRANCH: Office No. 7, Gr. Fir., AKRUTI SMC, Lal Bahadur Shastri Marg, Khopat, Thane (W)-400 601, Maharashtra • Ph. No. (022) 253466 80 / 81 / Mob. No. 7738152009 • E-mail ID : Khopatthane@indianbank.co.in

Notice under Sec. 13 (2) of the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 (1) Gulbano Mohammad Akbar Shaikh (Borrower & Mortgager

DEMAND NOTICE

C/o. Mohammad Akbar Shaikh, Room No. 09, Habib Chawl, Maulana Compound, Gaondevi Road, Ghatkopar West, Mumbai Suburban, Maharashtra-400 086 (2) Mohammad Akbar Shaikh (Guarantor) C/o. Mohammad Akbar Shaikh, Room No. 09, Habib Chawl, Maulana Compound, Gaondevi Road,

Ghatkopar West, Mumbai Suburban, Maharashtra-400 086 Madam and Sir. Sub.: Your Loan A/c. No. 7278649731 Indian Bank, Khopat, Thane Branch-Reg.

The First and Second of you are Borrowers & Guarantor. The first of you are

mortgagor having offered assets as security to the loan account availed by At the request of the First and Second of you, in the course of banking

business, the following facilities were sanctioned and were availed by you. Detail of Outstanding :-@2% Interest Limit & Rate 0/s. as on (simple) charges Nature of accrued but 0/s, as on Facility / Loan of Interest 24.11.2023 as on accrued

24.11.2023 Ac.No. (Rs.) but not (Rs.) debited (Rs.) (Rs.) Home loan 34,56,000/ 727864973 34.05.927/- 115164.654 0.00 3521091.654

not debited

The first of you have executed the following documents for each of the said facilities: Nature of facility Mature of document DPN Note affixed with Revenue stamp Dated 26.08.2022 for 1. Home loan ₹ 34,56,000/-

D128 HOME LOAN AGREEMENT DATED 26.08.2022 7278649731 D32 CREATION OF MORTGAGE DATED 26.08.2022 The repayment of the said loan is secured by mortgaged of property at Flat No. 103, admeasuring 400 Sq. Ft. built up area in on 1st floor in the "D" wing, building knows as "Versatile Valley" Survey No. 11, 12, 13, 14, 15, 16, 17 of Katai Naka Village, Dombivilli East, Talika Kalyan, Thane-421 204. Despite repeated requests calling upon you to pay the amounts together with

interest, all of you and each of you who are jointly and severally are liable,

have failed and committed default in repaying the amount due. The loan

account has been classified as Non Performing Assets since 06.08.2024

accordance with directions / guidelines relating to asset classifications issued by Reserve Bank of India. The outstanding dues payable by you in above accounts as on 07.08.2024 of ₹ 35.21.091.654 (Rs. Thirty Five Lacs Twenty One Thousand Ninety One and Six Five Four Paise Only) Plus Interest to be accrued till full and final settlement of all dues and the said amount carries further interest at agreed

rate from 08.08.2024 till date of repayment. The term borrower under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 means any person who has been granted financial assistance by Bank or who has given any guarantee or created any mortgage / created charge as security for the said financial assistance granted by the Bank

Therefore all of you and each of you are hereby called upon to pay the amount

due as 35,21,091.654 (Rs. Thirty Five Lacs Twenty One Thousand Ninety

One and Six Five Four Paise Only) as on 07.08.2024 Plus Interest to be accrued till full and final settlement of all dues and the said amount carries further interest at agreed rate from 08.08.2024 till date of repayment., within 60 days from the date of this notice issued under Sec. 13 (2) failing which bank will be constrained to exercise its rights of enforcement of security interest without any further reference to you under the said Act. If you fail to discharge your liabilities in full within 60 days from the date of this notice, bank shall be exercising its enforcement rights under Sec. 13 (4) of the Act as against the secured assets given in the schedule hereunder.

On expiry of 60 days from the date of this notice and on your failure to comply with the demand, bank shall take necessary steps to take possession for exercising its rights under the Act.

Please note that as per the provisions of Sec. 13 (13) of the Act no transfer of the secured assets (given in the schedule hereunder) by way of sale, lease or otherwise, shall be made after the date of this notice without the prior written consent of the bank. We also draw your attention to the provision of the Section 13(8) of the SARFAESI Act and rules framed there under which deals with your rights of redemption over the securities. Needless to mention that this Notice is addressed to you without prejudice to

any other remedy available to the Bank. Please note that this notice is issued without prejudice to Bank's right to proceed with the proceedings presently pending before DRT / RO of DRT / DRAT / Court and proceed with the execution of order/decree obtained/to be obtained. Please note that the Bank reserves its right to call upon you to repay the liabilities that may arise under the outstanding bills discounted, Bank guarantees and letters of credit issued and established on your behalf as well

as other contingent liabilities. The Undersigned is a duly Authorised Officer of the Bank to issue this Notice and exercise powers under Section 13 aforesaid. "We draw attention to the provisions of Section 13(8) of the SARFAESI Act and the Rules framed there under which deals with your rights of redemption over the securities"

The specific details of the assets in which security interest is created are

SCHEDULE

enumerated hereunder: flat No. 103, admeasuring 400 Sq. Ft. built

Mortgaged Assets (Detailed Description up area in on 1st floor in the "D" Wing, building of each of the assets subject to mortgage viz, the state, District, Taluk, Village, Survey No, extent, boundaries, etc. shall be provided. (The description shall be so to identify and locate the property).

Place: Mumbai

Date: 07.08.2024

knows as "Versatile Valley" Survey No. 11, 12, 13, 14, 15, 16, 17 of Katai Naka Village, Dombivilli East, Talika Kalyan, Thane-421 exhaustive that it will be easy for anybody Space; West : By Passage; North : By Open Space", South: By Flat No. 104

Authorised Officer

Yours faithfully,

Indian Bank

financialexp.epapr.in _____

आयपीओसाठी किंमत निश्चित

मुंबई, इंडियन फॉस्फेट लि.च्या आयपीओसाठी ९४ ते ९९ रुपये किंमतपट्टा निश्चित करण्यात आला आहे. यात २६ ते २९ ऑगस्टदरम्यान गुंतवणूक करता येईल. हा आयपीओ ६७ कोटी ३६ लाख रुपयांचा असून यात किमान बाराशे समभागांसाठी व त्यापुढे बाराशेच्या पटीतच समभागांसाठी गुंतवणूक करावी लागेल. ही कंपनी फॉस्फेट आणि सुपर फॉस्फेटचे उत्पादन करते. ही कंपनी लिनियर अल्कीलबेंझिन सल्फोनिक ॲसिड, सिंगल सुपर फॉस्फेट व ग्रॅन्युअल सिंगल सुपर फॉस्फेट यांची उत्पादक कंपनी आहे

इको मोबिलिटीचा किंमतपट्टा निश्चित

मुंबई, शोफरसह मोटारी भाड्याने देणे, कर्मचाऱ्यांना कार्यालयापर्यंत नेणे तसेच व्हॅन आणि बस भाड्याने पुरवणे हा व्यवसाय करणाऱ्या इको मोबिलिटी अँड हॉस्पिटॅलिटी लि.च्या आयपीओसाठी ३१८ ते ३३४ रुपये किंमतपट्टा निश्चित करण्यात आला आहे. या आयपीओमध्ये २८ ते ३० ऑगस्टपर्यंत गुंतवणूक करता येईल. बड्या संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी २७ ऑगस्ट रोजी बोली लावता येईल. प्रवासासाठी मोटारी घेणाऱ्या मोठ्या कंपन्या आदी लहान, मोठे ग्राहक या कंपनीकडे आहेत, अशी माहिती अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राजेश लुंबा यांनी दिली.

गृहनिर्माण संस्था मॅनेजर

प्रमाणपत्रे अभ्यासक्रम

बेलापूर, ता. २३ : गृहनिर्माण

संस्था या शहरी भागात प्रमुख

निवासी व्यवस्था आहेत. गृहनिर्माण

सोसायट्यांना (विशेषतः सहकारी)

व्यवस्थापकांची गरज असते जे

त्यांचे दैनंदिन व्यवहार पाहू शकतात

आणि त्यांचे खाते (अकाऊंट)

सांभाळ शकतात. सध्या मागणी

असणाऱ्या या करिअर संधीविषयीचा

तीन दिवसीय प्रमाणपत्र अभ्यासक्रम

३०, ३१ ऑगस्ट व १ सप्टेंबरला

येथे आयोजित करण्यात आला

मुंबईतील सकाळ भवन

निर्देशांकांत किरकोळ वाढ

फेडचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांच्या भाषणापूर्वी जागतिक शेअर बाजारात निर्माण झालेल्या संमिश्र वातावरणामुळे भारतीय शेअर बाजारातही आज अस्थिरता दिसून आली. दिवसअखेर मात्र, आयसीआयसीआय बँक आणि भारती एअरटेलसारख्या बड्या शेअरच्या खरेदीमुळे 'सेन्सेक्स' आणि 'निफ्टी'ने किरकोळ वाढ नोंदवत सलग चौथ्या दिवशी तेजी कायम राखण्यात यश मिळवले

दिवसअखेर 'सेन्सेक्स' ३३.०२ अंशांनी वाढून ८१,०८६ अंशांवर बंद झाला, तर 'निफ्टी' ११.६५ अंशांनी वाढून २४,८२३ अंशांवर बंद झाला. सकाळी व्यवहारांन

होताच, 'सेन्सेक्स' १६९ अंशांनी घसरून ८०,८८३

पॉवेल यांच्या भाषणापूर्वी, संमिश्र जागतिक बाजारातील वातावरणामुळे 🔰 भारतीय बाजारातही अस्थिरता असल्याने निर्देशांकांत फार चढ-उतार झाले नाहीत. गुंतवणूकदारांचे लक्ष फेडच्या व्याजदराबाबतच्या भूमिकेकडे लागले असून, त्यांनी सावधगिरीची भूमिका घेतली आहे. त्यामुळे निर्देशांकांनी किरकोळ वाढ नोंदवली.

- विनोद नायर, संशोधन प्रमुख, जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेस

अंशांवर पोहोचला होता. नंतर तो १७८ अंशांनी वधारून ८१,२३१ च्या उच्चांकावर पोहोचला. परंतु दिवसअखेर तो या पातळीवर टिकून राह शकला नाही. अवजड उद्योग मंत्रालयाकडून मंजुरीसाठी सादर केलेल्या सर्व १५ इलेक्ट्रिक मॉडेल्ससाठी देशांतर्गत मूल्यवर्धन प्रमाणपत्र प्राप्त करणारी पहिली कंपनी बनल्याने बजाज ऑटोच्या शेअरमध्ये पाच टक्क्यांनी वाढ झाली, तर अनिल अंबानी यांच्या नेतृत्वाखालील समुहाचा शेअर दहा

टक्क्यांपर्यंत घसरला.

'सेन्सेक्स'वरील टाटा मोटर्स, फार्मास्युटिकल, भारती बजाज फिनसर्व्ह आयसीआयसीआय बँक, अँड महिंद्रा आणि जेएसडब्ल्यू स्टील वाढले, तर टेक महिंद्रा, एचसीएल टेक्नॉलॉजीज, एशियन टायटन, इन्फोसिस, स्टेट बँक ऑफ इंडिया, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आणि एचडीएफसी बँक मागे राहिले. आज क्षेत्रीय निर्देशांकामध्येही संमिश्र कल दिसून आला. रिअल्टी, आयटी, तेल आणि वायू व तंत्रज्ञान क्षेत्राचा निर्देशांक पिछाडीवर होते.

'प्रीमियर एनर्जी'साठी ४२७ ते ४५० रुपये किंमतपट्टा निश्चित

मुंबई, ता. २३ : सौर

ऊर्जानिर्मितीच्या पट्ट्यांसाठी लागणारे सोलर सेल आणि सोलर मॉड्यल उत्पादन करणारी कंपनी 'प्रीमियर एनर्जी'चा आयपीओ २७ ते २९ ऑगस्टदरम्यान गुंतवणुकीसाठी खुला होत आहे. या आयपीओसाठी ४२७ ते ४५० रुपये किंमतपट्टा निश्चित करण्यात आला आहे. या आयपीओसाठी किमान ३३ शेअरसाठी व त्यापुढे ३३ च्या पटीत शेअर साठी गुंतवणूक करावी लागेल. हा आयपीओ २,८३० कोटी रुपयांचा असून बड्या संस्थात्मक गुंतवणूकदारांना २६ ऑगस्ट रोजी बोली लावता येईल, अशी माहिती कंपनीचे प्रवर्तक आणि व्यवस्थापकीय संचालक चिरंजीवसिंह सलुजा यांनी दिली. या आयपीओमधून मिळणाऱ्या निधीतून हैदराबाद येथे नवे उत्पादन केंद्र सुरू केले जाईल, असे कंपनीने म्हटले आहे.

कर्मचारीभरतीत १२ टक्के वाढ

बाजारपेठेत जुलैमध्ये लक्षणीय प्रगती दिसून आली. कर्मचारीभरतीत या महिन्यात जुलै २०२३ च्या तुलनेत १२ टक्के वाढ झाली, तर जून २०२४ च्या तुलनेत तिमाही-ते-तिमाही ११ टक्के वाढ नोंदवली. बहुतांश क्षेत्रांनी उत्तम दोन-अंकी वाढीची नोंद केली, असे 'नोकरी जॉबस्पीक'च्या अहवालात

देशातील व्हाइट कॉलर हायरिंगचा निर्देशांक जुलैमध्ये २८७७ पर्यंत वाढला आहे. औषधनिर्माण, एफएमसीजी क्षेत्राने २६ टक्के, रिअल इस्टेट क्षेत्राने २३ टक्के वाढ नोंदवली. औषधनिर्माण क्षेत्रात विक्री, पुरवठासाखळी या विभागातील वरिष्ठ पदांसाठी कर्मचारीभरतीत ४२ टक्क्यांची वाढ दिसून आली. बडोद्यात या क्षेत्रातील सर्वाधिक ६१ टक्के वाढ नोंदवली गेली. हैदराबादमध्ये २९ टक्के वाढ दिसून आली.

एफएमसीजी क्षेत्रातील भरतीत

उदयपूर, ता. २३ (पीटीआय)

: वस्तू आणि सेवा कर (जीएसटी)

प्रभावीपणे लागू केला जावा आणि



💓 कर्मचारीभरतीत सकारात्मक वाढ झालेला हा या वर्षातील पहिला महिना आहे. ही वाढ क्षेत्रे व भौगोलिक क्षेत्रांपलीकडील आहे, त्यामुळे ती अत्यंत प्रेरणादायी आहे. या व्यापक, सकारात्मक परिवर्तनामुळे भारतातील व्हाइट-कॉलर रोजगार बाजारपेठेच्या प्रगतीची संभाव्य सुरुवात होऊ शकते. - <mark>डॉ. पवन गोयल,</mark> चीफ बिझनेस ऑफिसर, नोकरी जॉबस्पीक

२६ टक्क्यांनी वाढ झाली, ज्यामध्ये बंगळूर ५२ टक्के वाढीसह आघाडीवर होते, तर कोलकाता ४३ टक्के वाढीसह दुसऱ्या स्थानावर होते. एफएमसीजी क्षेत्रात विपणन विभागात सर्वाधिक ५७ टक्के नोकऱ्या वाढल्या.

'जीएसटीची अंमलबजावणी सकारात्मकतेने करा

आपला दृष्टिकोन सकारात्मक ठेवावा.

असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन

98वी वार्षिक सर्वसाधारण सभा, ई–मतदान आणि बुक क्लोजरची सूचना

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने ('एकत्रितपणे 'एमसीएची परिपत्रके' म्हणून उल्लेखलेली') जारी

केलेली अनुक्रमे 8 एप्रिल 2020, 13 एप्रिल 2020, 5 मे 2020, 28 डिसेंबर 2022 आणि 25 सप्टेंबर 2023 ह्या तारखेची

परिपत्रिके क्रमांक 14/2020, 17/2020, 20/2020, 10/2022 आणि 09/2023 यासोबत वाचले असता कंपनी कायदा

2013 ('कायदा') आणि त्या अंतर्गत तयार करण्यात आलेले नियम आणि सेबी (लिस्टींगच्या जबाबदाऱ्या आणि प्रकटीकरणाच्या

आवश्यकता) नियम 2015 ('सेबी एलओडीआर नियम') यांची पूर्तता करताना एजीएमच्या सूचनेत नमूद करण्यात आलेले कामकाज

करण्यासाठी हिंदुस्तान कंस्ट्रवंशन कंपनी लिमिटेडच्या सभासदांची 98वी वार्षिक सर्वसाधारण सभा **('एंजीएम') मंगळवार, दि. 17**

सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 11.00 वाजता सामायिक ठिकाणी सभासदांनी प्रत्यक्ष उपस्थित न राहता, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग

वरील एमसीएच्या परिपत्रकांची आणि सेबीच्या परिपत्रक क्रमांक SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 दि. 05 जानेवारी

2023 ह्या तारखेच्या परिपत्रकांची पूर्तता करताना, कंपनीने ज्यांचा ई-मेलचा पत्ता कंपनीकडे/रजिस्ट्रार व हस्तांतरण एजंटस आणि डिपॉझिटरी यांच्याकडे नोंदविण्यात आला आहे, फक्त अशाच सदस्यांना एजीएमच्या सुचनेसोबत 2023-24 ह्या आर्थिक वर्षाचा,

वार्षिक अहवाल दि. 23 ऑगस्ट 2024 रोजी ईलेक्ट्रॉनिक पध्दतीने पाठविला आहे. एमसीए आणि सेबीच्या वरील परिपत्रकानुसार

कंपनीच्या 2023–24 च्या वार्षिक अहवालाची ई–प्रत तसेच एजीएमची सूचना आणि इतर वैधानिक अहवाल कंपनीची

वेबसाईट www.hccindia.com येथे आणि स्टॉक एक्सचेंजसच्या वेबसाईटवर म्हणजे www.bseindia.com येथे आणि

www.nseindia.com येथे उपलब्ध आहे. त्याची प्रत नॅशनल सिक्यूरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) यांची वेबसाईट

कायदा 91 धाराच्या अंतर्गत केलेल्या नियमातील तरदतूर्दीनुसार, सभासदांची नोंदपुस्तके आणि समभाग हस्तांतरण पुस्तके

बुधवार, दि. 11 सप्टेंबर 2024 पासून मंगळवार, दि. 17 सप्टेंबर 2024 पर्यंत (दोन्ही दिवस समाविष्ट) कंपनीच्या एजीएमच्या

वेळोवेळी सुधारणा केलेल्या नियम 20, कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम 2014 यासोबत वाचले असता, कायद्यातील

कलम 108 ची पूर्तता करताना ; इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया द्वारा जारी करण्यात आलेली सर्वसाधारण सभेसंबंधी

सेक्रेटरीयल स्टॅंडर्ड (एसएस–2) आणि सेबी एलओडीआर नियम मधील, नियम 44 नुसार कंपनीने आपल्या सभासदांना एजीएममध्ये

करण्यात येणाऱ्या कामकाजासाठी एजीएमच्या अगोदर आणि त्याचप्रमाणे त्यादरम्यान दूरस्थ ई-मतदान सुविधा उपलब्ध करुन

दिली आहे आणि कंपनीने ईलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे मतदान करण्याची सुविधा उपलब्ध केरुन देण्यासाठी एनएसडीएलच्या सेवांचा

('व्हिसी')/ इतर ऑडिओ व्हिज्युअल माध्यमांद्वारे ('ओएव्हिएम') घेण्यात येईल.

एजीएमच्या सूचनेची छापील प्रत पाठविण्याची आवश्यकता नाही.

www.evoting.nsdl.com येथेही उपलब्ध आहे.

रिअल इस्टेट क्षेत्रामधील सर्वाधिक नोकऱ्या दिल्ली-एनसीआर आणि हैदराबादमध्ये उपलब्ध झाल्या, असे या अहवालात म्हटले आहे. या क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी सर्वाधिक मागणी कोलकाता, पुणे शहरांत दिसून आली.

उदयपरमधील जीएसटी भवनाच्या

उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.

रोबोटिक्सच्या नवकल्पनाचा

मोठ्या १७ व्या 'ऑटोमेशन एक्स्पो'चे नेस्कोच्या बॉम्बे एक्झिबशन सेंटरमध्ये आयोजन करण्यात आले आहे. या एक्स्पोमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) रोबोटिक्स तंत्रज्ञानातील नवकल्पना मांडण्यात आल्या आहेत. शनिवारी या एक्स्पोचा शेवटचा दिवस

एआय आणि रोबोटिक्सच्या उत्पादन प्रक्रिया आणि कारखान्यांतील स्वयंचलित तंत्रज्ञानाच्या उपयुक्ततेवर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे.

आहे. अभ्यासक्रमात सोसायटी

मॅनेजरची कर्तव्ये, प्रोफाइल आणि

जबाबदाऱ्या, मॅनेजिंग कमिटी

अजेंडा व मिनिट्स लेखन, वार्षिक

सर्वसाधारण सभेचा अजेंडा आणि

कार्यवृत्त लेखन, गृहनिर्माण संस्थेतील

शेअर्स आणि व्याजाचे हस्तांतरण

तसेच इतर एआय साधनांचा वापर

माहिती व नावनोंदणीसाठी संपर्कः

९३५६९७३४२७ ठिकाण: 'सकाळ

भवन', सीबीडी बेलापूर, प्लॉट क्र.

४२ बी, सेक्टर ११, नवी मुंबई.

यांचा समावेश आहे.

अत्याधुनिक तंत्रज्ञान उपाययोजनांचा सर्वसमावेशक आढावा या एक्स्पोमध्ये घेता येणार आहे. यामध्ये अभिनव कल्पनांसह स्टार्टअप झाले आहेत. एबीबी, ॲडव्हान्टेक, अलस्ट्रट ऑटोबॉटस, ऑटोमोटिव्ह रोबोटिक्स एप्सन, पॅनासॉनिक, प्रामा हिकव्हिजन अशा १००० हून अधिक ब्रँडचा समावेश आहे. वारी ग्रुपमध्ये एआय आणि रोबोटिक्स ही उत्पादने कशी

क्रांती घडवून आणू शकतील, याचा

Head Office: Block T-29-33 & T-40-46

Ist Floor, Dana Market-II, Sector-19B, A.P.M.C.

Vashi, Navi Mumbai 400703. | Tel : 27832945/4

E-mail: admin@navimumbaibank.com

TENDER NOTICE

Sealed tenders are invited from

qualified & reputed contractors of

ARM GUARDS & SECURITY GUARDS

for our Head office and 8 Branches.

Tender Collection Date:

26/08/2024 to 30/08/2024

Last Date of Tender Submission:

31/08/2024 up to 02.00 pm

Tender Fees: Rs.500/-

Earnest Money Deposit: Rs.5000/-

(Refundable)

Note: "The Bank reserves the right to

accept or reject any tender without

(Tender Document will be issued during office

hours i.e. 11.00 am to 5.00 pm in working days)

assigning any reason therefor.

0651-2480345

Executive Engineer

D.W.& S. Division, Khunti.

ावी मुंबई को-ऑप. बँक लि.

iavi mumbai co-op. Bank ltd

शोध घेण्याकडे आमचा कल आहे, असे वारी ग्रुपचे डायरेक्टर प्रोजेक्ट्स डॉ. बी. आर. मेहता यांनी सांगितले. इंजिनिअरिंग कन्सल्टंटचे डॉ. व्ही. पी. रमण म्हणाले, की ऑटोमेशन एक्स्पो हे ऑटोमेशन, इंस्ट्रमेंटेशन, रोबोटिक्स आणि एआय क्षेत्रातील नव्या प्रगतीच्या शोधात असलेल्या उद्योगांसाठी एक मध्यवर्ती ठिकाण झाले आहे

एआय तंत्रज्ञानामुळे उद्योगांतील स्वयंचलित तंत्रज्ञानालाच नव्हे, तर व्यापारी आणि स्थानिक उद्योग क्षेत्रांनाही नवा आकार मिळत आहे. रोबोटिक्समधील लक्षणीय प्रगतीमुळे या बदलांना चालना मिळत आहे. डॉ. एम. अरोकियास्वामी, संस्थापक

आणि अध्यक्ष, आयईडी कम्युनिकेशन्स

गेटवे डिस्ट्रिपार्क्स लिमिटेड रणीकृत कार्यालय : सेक्टर ६, द्रोणागिरी, तालुका उरण, रायगड, नवी मुंबई, महाराष्ट्र, भारत, ४००७०७ CIN : L60231MH2005PLC344764 दूरध्वनी : +९१ २२ २७२४ ६५०० फॅक्स : + ९१ २२ २७२४ ६५३८

याद्वारे सूचित करण्यात येते की, आर्थिक वर्ष २०२३-२४ साठीची गेटवे डिस्ट्रिपाक्स लिमिटेडच्या (दि कंपनी) सभासदाची १९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम/सभा) गुरुवार, **१९ सप्टेंबर २०२४** रोजी सकाळी १९.०० वा. (भाप्रवे) कंपनी कायदा २०१३ च्या लागू तरतुदी आणि (सैक्युरिटिज औड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) (लिस्टिंग ऑक्लिंगेशन्स औड इस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) २०१५, वेळोवेळी सेबी आणि मिनिस्ट्री तिया (प्रिकेट अफेअर्स (MCA) द्वारे जारी कार्य परिपत्रकांसह वाचावा, अनुपालनामध्ये १९ व्या एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद व्यवासायाचे व्यवहार स्थापित करण्यासाठी सर्वसाधारण ठिकाणी सभासदांच्या समक्ष उपस्थितीशिवाय, व्हिडिओ कॉन्फरन्स (VC)/इतर हकश्राव्य माध्यमाद्वारे (OAVM) होणार आहे.

इतर नियमन आणि एमसीए आणि सेबी परिपत्रकांच्या अनपालनामध्ये. १९ व्या एजीएम सचनेच्या इलेक्टॉनिव इतर नियमन आण (भ्रसीर आण से सा पार्यत्रकाच्या अनुपाठनामध्य, पर व्या एजाएम सूचनच्या इकद्गानक प्रती आणि प्रती अणि प्रती अणि प्रती अणि प्रती अणि प्रती अणि प्रती अणि अणि प्रती अणि आणि वर्ष २०२३ - २४ चा वार्षिक अहंत. सेबीच्या परिपत्रकानुसार, एजीएमच्या सुचनेच्या समक्ष प्रती आणि आणिक वर्ष २०२३ - २४ चा वार्षिक अहंवाळ जोपप्रत मागधारकांनी त्यांची मागणी केली नाही तोपर्यंत तो कोणत्याही मागधारकांना पाठवली जाणार नाही. एजीएमची सूचना वार्षिक अहंवाळ कंपनीचे संकेतस्थळ www.gatewaydistriparks.com आणि स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड

www.bseindia.com आणि www.nseindia.com येथे अनुक्रमे उपलब्ध आहे. समासद एजीएममध्ये फक्त **व्हीसी/ओएव्हीएम** सुविधेद्वारे सहभागी होऊ शकतील, ज्याचा तपशील रजीएमच्या सूचनेमध्ये कंपनीद्वारे पुरविण्यात येईल. **व्हीसी/ओएव्हीएम**द्वारे सभेमधील सभासदांची उपस्थिती कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०३ अंतर्गत कोरमच्या गणनेच्या हेतूसाठी करण्यात येईल. **व्हीसी/ओएव्हीएम**द्वारे समेला उपस्थित राहण्याच्या सूचना आणि रिमोट ई-मतदानामध्ये सहभागी होण केंवा ई-मतदानाद्वारे एजीएम येथे मतदान करण्याच्या पद्धती एजीएमच्या सचनेमध्ये परविण्यात येतील ज्या समासदीना ई-भेल प्राप्त झाला नाही किंवा ज्यांचे ई-भेल पत्ते कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपटकां नोंदणीकृत नाहीत त्यांनी त्यांचे लॅगइन क्रेडेन्शियल्स एजीएमच्या सूचनेमध्ये देण्यात आलेल्या सूचनांच गलन करून कार्यान्वित करावेत, जे तुम्हाला लवकरच पाठविण्यात येतील.

रेमोट ई-मतदान किंवा डिमटेरिअलाईज्ड स्वरूपात, समक्ष स्वरूपात भागधारण करणाऱ्या सभासदांसार्ठ रजीएम् दरम्यात ई-मृतदात आणि एजीएमच्या सच्चेमध्ये परिवण्यात आलेला त्यांचा ई-मेल पूना च्य रजारचा सुरचान कुनाराहो जानि राजारच्या सुर्वाच्यासाठी पद्धती, **व्हांसी/ओएडीएमद्धा**रे एजीएमला उपस्थित राहण्याच्या सूचना एजीएमच्या सूचनेमध्येसुद्धा पुरविण्यात आलेल्या आहेत.

समक्ष स्वरूपामध्ये सिक्युरिटिज धारण करणाऱ्या वैयक्तिक भागधारकांसाठी लॉगइन पद्धती कंपनीचे वैयक्तिक मागधारक, समक्ष स्वरूपात माग धारण करणारे/कट ऑफ दिनांकारोजी डिमॅर स्वरूपामध्ये सिक्युरिटिज धारण करणारे अ-वैयक्तिक मागधारक ते खालीलनुसार, लिंक इनटाईमच्य

-मतदानाच्या सुर्विधेसाठी ई-मतदानासाठी नोंदणीकृत होऊ शकतील . इंटरनेट ब्राऊजर उघडा आणि URL : https://instavote.linkintime.co.in चालु करा.

२. **रोअर होल्डर** टॅबअंतर्गत **साईनअप** वर क्लिक करा आणि तुमच्या खालील तपशिलासह नोंदणीकरण करा **यूजर आयडी :** जे भागधारक प्रत्यक्ष स्वरूपामध्ये भागधारण करतात, त्यांनी इव्हेंट क्रमांक+कंपनीसह नीदणीकृत फोलिओ क्रमांक पुरवावा. भागधारक जे NSDL डिमॅट खात्यामध्ये भागधारण करतात त्यांनी ८ अक्षरे असलेल्या डीपी आयडीसह ८ अंकी क्लायंट आयडी, CDSL डिमॅट खात्यामध्ये भाग धारण करणारे भागधारकांनी १६ अंकी लाभार्थी आयडी पुरवावा.

ब **पॅन :** तुमचा १० अंकी परमनंट अकाउंट नंबर ⁽PAN) नमूद करा. (भागधारक ज्यांनी डिपॉझिटरी पार्टिसिपटसहू (DP) त्यांचा पॅन अद्ययावत केलेला नाही)/ कंपनी तुम्हाला पुरविण्यात आलेला सिक्वेन्स क्रमांक वापरील, लाग असल्यास,)

क**.जन्मदिनांक/नोंदणीचा दिनांक (DOB/DOI) :** तुमचा जन्मदिनांक (DOB) / नोंदणीकरणाचा दिनांक

(DOI) नमूद करा. (तुमच्या डीपी/कंपनीसह नोंदणीकृतनुसार- दिवस/महिना/वर्ष स्वरूपामध्ये) इ. **ब्लॅं खाते क्रमांक :** तुमचा बँक खाते क्रमांक नमूद करा (शेवटचे चार अंक), तुमच्या डीपी/कंपनीसह

समक्ष स्वरूपामध्ये भागधारण केलेले भागधारक परंतु क आणि ड रेकॉर्ड केलेले नाही ते त्यांचे वरील ड मध्ये फोलिओ क्रमांक पुरवू शकतील.

'NSDL स्वरूपामध्ये भागधारण करणारे भागधारक ते वरील ड मध्ये पुरवू शकतील े तुमच्या आवडीचा पासवर्ड स्थापित करा (पासवर्डमध्ये किमान ८ अक्षरे असावीत आणि किमान एक विशेष अक्षर (@!#\$&*) किमान एक अंक असावा, किमान एक वर्णमालाआणि किंवा एक किमान कॅपिटल अक्षर असावे.

कन्फर्मवर क्लिक करा (तुमचा पासवर्ड कार्यान्वित झाला)

३. **शेअर होल्डर** टॅंब अंतर्गत लॉगइनवर क्लिक करा. ४. तुमचा यूजर आयडी, पासवर्ड आणि प्रतिमा पडताळणी (कॅप्चा) कोड नमूद करा आणि **सबमिटवर** क्लिक करा

ई-मेल पत्ता नोंदणीकृत/अद्ययावत करण्याच्या पद्धती मुमक्ष स्वरूपामध्ये मागधारण करणारे मागधारकांनी लिंकइनटाईमसह ई-मेल पत्ता नोंदणीकृत करावू

लिंक https://liiplweb.linkintime.co.in/EmailReg/Email Register.html वर क्लिक करा आणि त्यामध्ये दिलेल्यानुसार प्रक्रियेचे पालन करा. समासदांना तपुशील पुरविण्याची जसे की, नाव, डीपी आयडी, न्हायंट आयडी/पॅन, मोबाईल क्र. आणि ई-मेल आयडी पूरविण्याची विनंती करण्यात येत आहे. डिमेंट स्वरूपामध्ये मागधारण करीत असलेले भागधारकांनी त्यांच्या संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंटकडे संपर्क साधून त्यांचे ई-मेल आयडी नोंदणीकृत करावेत.

कोणत्याही शंकासमाधानासाठी सभासदानी लिंक इनदाईम cnt.helpdesk@linkintime.co.in येथ त्यांच्या नोंदणीकृत ई-मेल आयडीवरून ई-मेल पाठवावा. गेटवे डिस्टिपार्क्स लिमिटेडकरीत

ठिकाण : नवी दिल्ली दिनांक : २४-०८-२०२४

सभासद एजीएमच्या ठिकाणा व्यतिरिक्त इतर ठिकाणांहून इलेक्ट्रॉनिक यंत्रणेचा उपयोग करून त्यांचे मतदान करु शकतात. ('दूरस्थ ई–मतदान'). दूरस्थ ई–मतदानाचा कालावधी शुक्रवार, दि. 13 सप्टेंबर 2024 (सकाळी 9.00 वाजता) सुरु होईल आणि सोमवार दि. 16 सप्टेंबर, 2024 (सायंकाळी 5.00 वाजता) संपेल. मंगळवार, दि. 10 सप्टेंबर 2024 रोजी ('ॲतिम मुदतीची तारीख') कंपनीचे छापील स्वरुपातील किंवा डिमॅट स्वरुपातील समभाग धारण करणारे सभासद, वरील कालावधीत दूरस्थ ई–मतदान पध्दतीने

दूरस्थ ई–मतदानासंबंधी करावयाच्या तपशीलवार सूचना एजीएमच्या सूचनेत देण्यात आल्या आहेत. सभासदांनी खालील गोष्टींची

ए. खालील कालावधीत ई-मतदानाची सविधा उपलब्ध असेल.

दूरस्थ ई-मतदान सुरु होईल शुक्रवार, दि. 13 सप्टेंबर 2024 सकाळी 09.00 वाजल्यापासून दूरस्थ ई-मतदान बंद होईल सोमवार, दि. 16 सप्टेंबर 2024 सायंकाळी 05.00 वाजेपर्यंत

त्यानंतर एनएसडीएल द्वारा ई–मतदान सुविधा बंद करण्यात येईल.

बी. सदस्यांचे ई-मतदानाचे अधिकार त्यांनी मंगळवार, दि. १० सप्टेंबर २०२४ ('अंतिम मुदतीची तारीख') रोजी धारण केलेल्या कंपनीच्या भरणा केलेल्या समभाग भांडवलाच्या त्यांच्या हिश्याच्या प्रमाणात असतील. ई-मतदान यंत्रणेची सुविधा सभेच्या दरम्यान देखील उपलब्ध असेल आणि सभेला उपस्थित राहणारे, ज्यांनी दूरस्थ ई-मतदान पध्दतीने मतदान केले नाही असे सदस्य सभेच्या दरम्यान त्यांचा मतदानाचा अधिकार बजावू शकतील. अंतिम मुदतीच्या तारखेला ज्यांचे नाव सभासदांचे रजिस्टर/ लाभधारक मालकांचे रजिस्टरमध्ये नोंदविण्यात आले आहे, अशीच व्यक्ती एजीएमच्या दिवशी सभेच्या अगोदर आणि दरम्यान दूरस्थ ई-मतदान सुविधेचा लाभ घेण्यास पात्र असेल.

सी. ई–मेलने सूचना पाठविण्यात आल्यानंतर कोणाही व्यक्तीपाशी छापील स्वरुपातील समभाग असल्यास आणि वैयक्तिक नसलेल्या भागधारकांनी कंपनीचे समभाग विकत घेतले आणि कंपनीचे सभासद बनल्यास आणि अंतिम मुदतीच्या तारखेला त्यांच्यापाशी समभाग असल्यास, ते एनएसडीएलने उपलब्ध करुन दिलेल्या evoting@nsdl.com ह्या ई–मेलवर विनंती पाठवून किंवा टोल फ्री क्रमांक 022-4886 7000 येथे संपर्क साधून दूरस्थ ई-मतदानासाठी लॉग-इन-आयडी आणि पासवर्ड मिळवू शकतात. परंतु, तुम्ही दूरस्थ ई-मतदानासाठी एनएसडीएल यांच्यापाशी अगोदरच नोंदणी केली असल्यास, तुम्ही सध्या असलेल्या युजर आयडी आणि पासवर्डचा मतदान करण्यासाठी उपयोग करु शकता. तुमचा पासवर्ड विसरल्यास, तुम्ही www.evoting.nsdl.com येथे उपलब्ध असलेल्या 'युजर तपशील/पासवर्ड विसरला' किंवा 'छापील युजर रिसेट पासवर्ड' पर्याय वापरुन किंवा टोल फ्री क्रमांक 022-4886 7000 येथे संपर्क साधू शकता. सूचना पाठविण्यात आल्यानंतर एखाद्या व्यक्तीने समभाग विकत घेतल्यास आणि आणि कंपनीचे सदस्य बनल्यास आणि मंगळवार, दि. 10 सप्टेंबर 2024 ह्या अंतिम मुदतीच्या तारखेला त्या भागधारकापाशी डिमॅट स्वरुपात सिक्यूरिटीज असल्यास, त्या व्यक्तीने एजीएमच्या सूचनेत 'एनएसडीएल ई-मतदान सुविधेचा लाभ घेणे' मध्ये असलेल्या टप्प्यांचा अवलंब करावा.

अंतिम मुदतीच्या तारखेला सदस्य नसलेल्या व्यक्तीने ही एजीएमची सुचना फक्त माहितीसाठी आहे असे समजावे

छापील/डिमॅट स्वरुपात कंपनीचे समभाग धारण करणाऱ्या किंवा ज्यांनी कंपनी/रजिस्ट्रार आणि हस्तांतरण एजंटस ('रजिस्ट्रार')/ डिपॉझिटरी सहभागी ('डिपीज') यांचेकडे त्यांचा ई–मेलचा पत्ता नोंदविलेला नाही/त्यात सुधारणा केली नाही, अशा कंपनीच्या सभासदांना त्यांचा दूरस्थ ई–मतदान पध्दतीने किंवा एजीएममध्ये ई–मतदान करण्यासाठी युजर आयडी आणि पासवर्ड मिळविण्यासाठी ई-मेल द्वारे secretarial@hccindia.com येथे, खालील दस्तऐवज/माहिती पाठविण्याची विनंती करण्यात येत आहे.

• कंपनीच्या रेकॉर्डस् मध्ये नोंदविण्यात आलेले नाव

• ई-मेल आयडी आणि मोबाईल क्रमांक

कंपनी सचिव

• डीपीआयडी-ग्राहक आयडी, क्लायंट मास्टर कॉपी किंवा कॉपी ऑफ कन्सोलिडेटेड अकाउंट स्टेटमेंट (डिमॅट स्वरुपात केलेल्या समभागांसाठी)

• समभाग प्रमाणपत्राच्या पुढील आणि मागील बाजूची स्कॅन केलेली प्रत (छापील स्वरुपात धारण केलेल्या समभागांसाठी)

• पॅन आणि आधार कार्डची स्कॅन केलेली स्वयंप्रमाणित प्रत

जर एखाद्या सभासदाला ई-मतदानासंबंधी काही चौकशी करायची असेल, तर त्यांना www.evoting.nsdl.com येथील डाऊनलोड भागात असलेले 'सभासदांसाठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न' (एफएक्युज) आणि 'सभासदांसाठी दूरस्थ ई–मतदानसंबंधी पुस्तिका' पाहण्याची विनंती करण्यात येत आहे किंवा टोल फ्री क्रमांक 022-4886 7000 येथे संपर्क साधण्याची किंवा evoting@ nsdl.com येथे विनंती पाठविण्याची सूचना करण्यात येत आहे. सदस्यांनी ई–मतदानासंबंधी काही प्रश्न असल्यास ते श्रीमती पल्लवी म्हात्रे, वरिष्ठ व्यवस्थापक, एनएसडीएल, 301, 3रा मजला, नमन चेंबर्स, जी ब्लॉक, प्लॉट नं. सी–३२, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, बांद्रा (पूर्व), मुंबई–400 051; ई–मेल आयडी evoting@nsdl.com; टोल फ्री क्रमांक 022–4886 7000 येथे संपर्क करावा.

एजीएमच्या अगोदर किंवा दरम्यान एखाद्या सदस्याला लॉग इन करण्यासाठी काही तांत्रिक अडचणी आल्यास, त्यांनी एनएसडीएल हेल्प डेस्क ला evoting@nsdl.com येथे विनंती पाठवावी किंवा 022-4886 7000 येथे संपर्क करावा.

अध्यक्ष किंवा त्यांनी लेखी स्वरुपात अधिकार दिलेल्या व्यक्तीने निष्कर्ष घोषित केल्यानंतर, स्क्रुटिनायजरच्या अहवालासह ते निष्कर्ष त्वरित कंपनीच्या वेबसाईटवर www.hccindia.com येथे आणि एनएसडीएल यांच्या www.evoting.nsdl.com वेबसाईटवर प्रदर्शित करण्यात येतील. सदर निष्कर्ष स्टॉक एक्सचेंजेसच्या वेबसाईटवर www.bseindia.com आणि www.nseindia.com येथे देखील अपलोड करण्यात येतील.

> संचालक मंडळाच्या आदेशानुसार करिता हिंदुस्तान कंस्ट्रक्शन कं. लिमिटेड

दिनांक: 23 ऑगस्ट 2024 ठिकाण: मुंबई

सही/-नितेश कुमार झा

HCC

हिंदुस्तान कन्स्ट्रवशन कंपनी लिमिटेड नोंदणीकृत कार्यालय: हिनकॉन हाफस, लाल बहादूर शास्त्री मार्ग, विक्रोळी (पश्चिम), मुंबई- ४०० ०८३. भारत फोन: + 91 22 2575 1000 CIN: L45200MH1926PLC001228

Manager (Admin) कार्यपालक अख्रियंता का कार्यालय, पेयजल एवं स्वच्छता प्रमंडल, खूँटी <u>ई० प्रोक्योरमेन्ट अति अल्पकालीन निविदा आमंत्रण सूचना (तृत्तीय कॉल)</u> T. Reference No.:- DWSD/KHUNTI-08(WEIR)/2023-24, Date 23.08.2024 Estimated Earnest Name of work: Cost of Time of BOQ Completion (In Lakh) (In Lakh) (In Rs. 1 Detailed Survey, designing and drawing, Construction of Weir with allied work etc. All 10000.00 09 Months 333.94 3.34 complete job for Construction of Weir/Check Dam on Banai River for Murhu Block (H.Q.) Rural Water Supply Scheme under D.W. & S. Division, Khunti on turnkey basis for the Year 2024-25. Date of Tender uploading on website 24.08.2024 at 05.00 PM

Last Date/Time of Online Payment for Cost of BOQ & Earnest
Last Date/Time of Online Payment for Cost of BOQ & Earnest
Last Date/Time of Socretary IT & e Governance, 31.08.2024 at 05.00 PM 31.08.2024 at 05.00 PM Jharkhand Government vide Memo No.- 120, Dt.-03.10.2023) Date/Time of Opening of Tender Name & address of Opening Officer 01.09.2024 at 11:00 PM **Executive Engineer** Drinking Water and Sanitation Division, Khunti Name & address of office inviting Tender Executive Engineer Drinking Water and Sanitation Division, Khunti 06528-299928

नोट:– केवल ई निविदा ही स्वीकार किये जायेंगे एवं निविदा की राशि घट–बढ़ सकती है। अधिक जानकारी के लिए देखें www.jharkhandtender.gov.in

PR 333637 Drinking Water and Sanitation(24-25)#D

चौक, कल्याण यांच्या मालकीची व कब्जेवहीवाटीची आहे.

Contact No. of office inviting Tender

Contact No. of Procurement Office

जाहीर नोटीस

तुकडी जिल्हा ठाणे, पोटतुकडी तालुका कल्याण, मौजे सापाड येथील कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीतील सर्व्हें नं./हि. नं. क्षेत्र (चौ.मी.) आकार (रु.पै.)

५२/२/ड/२ अशी मिळकत मे. स्टोन हाऊस डेव्हलपर्स तर्फे भागीदार अब्दुल रहीम जहीर अहमद कुरेशी, असलम जहीर अहमद कुरेशी पत्ता - २०५, २०६, अकबर मजीद अपार्टमेंट, दुसरा मजला, शिंवाजी

सदर मालक सदरहू मिळकत माझे अशिलांबरोबर सर्वऋणबोजेमुक्त, बोजेविरहीत व अतिक्रमणविरहीत तसेच कायद्यातील तरतुर्दीचे पालन करून कायम विकत देण्यासाठी बोलणी, चर्चा करीत आहेत व अशा बोलणी व चर्चेस अनुसरून सदर मालक मिळकतीत हक्क हितसंबंध असलेल्या सर्व व्यक्तींना सामिल करून माझे अशिलांबरोबर करार मदार, कुलमुखत्यारपत्र, फरोक्तखत व तत्सम अनुषंगीक लेखटेक, इत्यादी दस्तऐवज लिहून व नोंदवून देणार आहेत त्यामुळे माझे अशिलांनी सदरहू मिळकतीचे स्वामित्व तपासण्यासाठी तसेच सदरहू मिळकत सर्व ऋणबोजेमुक्त व बोझेविरहीत असल्यासंबंधीची खातरजमा करण्यासाठी सदरची जाहीर नोटीस देण्याची विनंती केली आहे व त्या अनुषंगाने सदरहू मिळकतीसंबंधी

खुलासेवार जाहीर नोटीस देत आहे. तरी सदरहू मिळकतींवर वा तिच्या भागावर गहाण दान, बक्षिस, फरोक्तख्त, तारण, कुळवहिवाट, भाडेकरूपणाचे हक्क, विश्वस्त, वारसा, देखभाल, लीज, वहिवाट, पोटगी, साठेकरार, बयाणा वा तत्सम हक्क हितसंबंध असलेल्या व्यक्तींनी व संबंधितांनी ही नोटीस प्रसिध्द झाल्यापासून १५ दिवसांचे आत आपल्या हक्क, हितसंबंधाचे लेखी पुरावे व कागदपत्रासह स्वरूप विशद करून खालील सही करणार यांच्या पत्यावर लेखी कळवावे. वरील मुदतीत कुणाकडून काही लेखी हरकत, तक्रार व दावा न आल्यास मिळकत निर्वेध व बोजेविरहित आहे असे समजून आमचे अशील व्यवहार पूर्ण करतील व मागून आलेल्या तक्रारी, दावा व हरकती या रद्दबातल आहेत असे समजण्यात येतील.

पत्ता: १०५, पहिला मजला, विकास हाईटस्, संतोषीमाता रोड, कल्याण (प), जि. ठाणे. टेलिफोन नं. (ऑफीस) २३२७४४७, २३२२५२६ दिनांक : २३.०८.२०२४

सही /-(शैलेंद्र द. जल्लावार) (वकील)

जाहीर नोटीस

तुकडी जिल्हा ठाणे, पोट तुकडी तालुका कल्याण, मौजे चिकणघर येथील कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीतील सर्व्हे नं १३ हिस्सा नं. १ / ५, क्षेत्र १२९८ चौरस मीटर्स ही जमिनीची मिळकत महसूल अधिकार अभिलेखात श्री. कैलाश अभिमन्यू भोईर, श्री. सचिन अभिमन्यू भोईर, भारती अभिमन्यू भोईर, सौ. संध्या अनिल शेलार, सौ. मंदा रमेश भुंडेरे व सौ. निकिता कल्पेश मोकल यांच्या नावे दाखल असून ते सदर मिळकतीचा मालक व कब्जेदार म्हणून उपभोग व उत्पन्न घेत आहेत.

सदर मालक कायद्यातील तरतुदींचे पालन करुन सदरहू मिळकत भुईभाडे (लिज) तत्त्वावर माझे अशिलांस सर्वऋणबोजेमुक्त व बोजेविरहीत देण्यासाठी बोलणी, चर्चा करीत आहेत व अशा बोलणी व चर्चेस अनुसरून सदर मालक मिळकतीत हक्क हितसंबंध असलेल्या सर्व व्यक्तींना सामिल करून माझे अशिलांबरोबर भुईभाडे (लिज) दस्त, कुलमुखत्यारपत्र व तत्सम अनुषंगीक लेखटेक, इत्यादी दस्तऐवज लिहून व नोंदवून देण्याचे ठरवित आहेत. त्यामुळे माझे अशिलांनी सदरहू मिळकतीचे स्वामित्व तपासण्यासाठी तसेच सदरहू मिळकत सर्व ऋणबोजेमुक्त व बोझेविरहीत असल्यासंबंधीची खातरजमा करण्यासाठी सदरची जाहीर नोटीस देण्याची विनंती केली आहे व त्या अनुषंगाने सदरहू मिळकतीसंबंधी खुलासेवार जाहीर नोटीस देत आहे.

तरी सदरहू मिळकतींवर वा तिच्या भागावर गहाण दान, बक्षिस, फरोक्तखत, तारण, कुळवहिवाट, भाडेकरूपणाचे हक्क, विश्वस्त, वारसा, देखभाल, लीज, वहिवाट, पोटगी, साठेकरार, बयाणा वा तत्सम हक्क हितसंबंध असलेल्या व्यक्तींनी व संबंधितांनी ही नोटीस प्रसिध्द झाल्यापासून १५ दिवसांचे आत आपल्या हक्क, हितसंबंधाचे लेखी पुरावे व कागदपत्रासह स्वरूप विशद करून खालील सही करणार यांच्या पत्त्यावर लेखी कळवावे. वरील मुदतीत कुणाकडून काही लेखी हरकत, तक्रार व दावा न आल्यास मिळकत निर्वेध व बोजेविरहित आहे असे समजून आमचे अशील व्यवहार पूर्ण करतील व मागून आलेल्या तक्रारी, दावा व हरकती या रद्दबातल आहेत असे समजण्यात येतील.

पत्ता : १०५, पहिला मजला, विकास हाईटस्, संतोषीमाता रोड, कल्याण (प), जि. ठाणे. टेलिफोन नं. (ऑफीस) २३२७४४७, २३२२५२६ दिनांक : २३.०८.२०२४

(शैलेंद्र द. जल्लावार) (वकील)